

३३४३३=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::

पुकरण ३ रे

संशोधन पद्धती व साधने

- ३०१ प्रास्ताविक
- ३०२ संशोधनपद्धती
- ३०३ संशोधनाचे मठत्य
- ३०४ प्रश्नावली
- ३०५ निरीक्षण
- ३०६ मुलाखती

--*-*-*-*-*-*

::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::=::

प्रकरण ३ रे

संशोधन पद्धती व ताथे -

३०१ प्रादत्तार्पिक -

संशोधकाने सर्व मध्यकाया इष्टलंब करुन संशोधन केले आहे. या पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील मृष्णजे उत्तर सोलापूर तालुक्यातील माध्यगिक शाळांचे निरीक्षण केले आहे. अशा १० शाळा आहेत. ६० शाळातील प्रत्येक भूगोल शिक्षकात भूगोलाची प्रश्नावली उत्तरे भरण्यात दिली, अशा २४ शिक्षकांनी भूगोलाची प्रश्नावलीची उत्तरे भर्ज दिली. प्रश्नावली मध्ये भूगोल अध्यापनावर आधारीत ४५ प्रश्न ऐपारले होते. हे सर्व शिक्षक ५ वी ते १० वर्गना भूगोल शिक्षीविणारे आहेत. त्यानंतर प्रश्नावलीपद्धारे विधारलेल्या प्रश्नांची उत्तरे बरोबर असतील असे नाही. मृष्णान अध्यात्मकाने प्रश्नावलीच्या उत्तरांया पडता-ल्यातीली ५ वी ते ७ वर्गांच्या भूगोल अध्यापकाचे पाठ निरीक्षण केले अशा २२ अध्यापकांचे पाठ निरीक्षण केले. त्यामध्ये पाठीनिरीक्षणासाठी (३० प्रश्न) होते, त्यानंतर भूगोल अध्यापनातील याही पेक्षा अनुभवी मत अन्मार्गिक्यासाठी भूगोल लक्षांच्या मुलाखती घेतल्या, अशा २३ भूगोल लक्षांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीपद्धारे २३ प्रश्नांची उत्तरे त्यांच्या-कडून घेतली या मुलाखती मध्ये प्राद्यापक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व भूगोल विषयाचा अनुभव असणारे त्वां भूगोल शिक्षक यामध्ये आहेत. या संख्यापद्धारे त्यापे पृथः वकरण व अर्थनिर्धन केले आहे. ... १

३०२ संशोधन पद्धती -

समाज हा गतिशील झातो, लमाजातील पात्रीरती, आपडी निवडी, अधिकारी, मुख्ये, कायदेकानून गरजानुसम बदलत झातात. त्याच पुमाणे वैशिष्ट्यांची गतिशीलतेमुळे कांही प्रश्न सुटत झातात, व कांही नवीन प्रश्न निर्माण होत झातात. गृहीत कृत्य तपातण्याताही नवीन प्रश्नाच्या अभ्यासाताठी सर्वेक्षण करणे आपल्यक झाते. मार्क जन्माम दांनी सर्वेक्षणाची च्याज्या पुढील पुनाणे घेण्यी जाहे.

"सधारा समाजापै रचना व त्या समाजाचे जीवन धारावत सामाजिक दृष्टीकोनातुन आकडेपारी ज्ञान फरवे म्हणजे सर्वेक्षण होय." ...१

असा प्रकारे संशोधकाने उत्तर तोलापूर लालूक्यातील माध्यमिक शास्त्रीय भूगोल अध्यापनापा इंटकात्मक अभ्यासाचे सर्वेक्षण करू त्याची आकडेपारी काढती, व ही आकडेपारी समाजातील विशिष्टकाकडून भूगोल विषयाबद्दलची मते उभावली व त्याचे प्रकरण उ मध्ये पूर्धःप्रकरण व झुर्झुर्धन घेणे जाहे.

सर्वेक्षणामुळे लोकांची मते काय जाहेत हे समजू शाक्तात. त्याच्या अपेक्षा काय जाहेत, हे समजू इतके.

प्रा. स.स्फ. वेल्हु दांनी सर्वेक्षणाचे प्रकार पाडले आहेत.

१) प्रचार सर्वेक्षण (Publicity Surveys)

२) तथ्यसंक्षणात्मक सर्वेक्षण (Fact Collecting Surveys)

अ. वैज्ञानिक सर्वेक्षण (Scientific Surveys.)

ब. व्यावहारिक सर्वेक्षण (Practical Surveys.)

अले दोन उपपुकार आहेत. २

प्रा. छर्बट इंजीनियर -

१) वर्णनात्मक सर्वेक्षण (Descriptive Surveys.)

२) स्पष्टीकरणात्मक सर्वेक्षण (Explanatory Surveys.)

अ. मापनात्मक फिंचा योजनात्मक सर्वेक्षण.

(Evaluative or Programmatic Surveys)

ब. निदानात्मक सर्वेक्षण (Diagnostic Surveys.)

क. प्रापक्ष्यनात्मक सर्वेक्षण (Prediction Surveys.)

ड. द्विदलीय विश्लेषण सर्वेक्षण (Secondary Analysis Surveys)

अले चार उपपुकार आहेत. ३

संशोधकाने तर्दे पद्धतीचा वापर करून प्रश्नांकी, पाठीनिरक्षण मुळाखती याच्छारे भुगोल विषयाचे अध्यापनातील माहिती संभवीत केली आहे. त्यानुतार विपारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे झोकडा प्रमाण काढून त्याचे पूर्यःकरण व अर्थानेर्द्यवन केले व त्यावरील निष्कर्ष व ऐफारझी काढल्या. त्याचे जांधक स्पष्टीकरण.

(प्रकंपातील प्रकरण ४ व ५ मध्ये त्रिलो आहे.)

३०३ संशोधनाचे नठत्व-

प्रकाशन क्लास अनेक झटपणांनी जी समस्या घेतात, त्यावर

उपार शांखण्याचे व नवान त्रिदृष्टींत प्रस्त्यापेत करण्याचे काम शैक्षणिक संशोधनाने होते. शैक्षणिक संशोधनाची व्याख्या -

"कोण लेतातील तमस्या लोडावण्याताही व या कोत्राच्या छानवृद्धीताठी ऐव्हेहे संशोधन मठणाऱ्ये शैक्षणिक संशोधन." ४

शैक्षणिक संशोधनाचा विषय निव्हताना त्याची सामाजिक उपयुक्तता तपासावी लागते. संशोधनाच्या मंद्यनातून निष्कर्षाचे जे नव्हनीत ढाती येते, आता निष्कर्षाचे विविध प्रयोगामार्फा उपयोगन अनुधावन होणे समाज प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे झाडे. संशोधन निष्कर्षाची पारणामकारकता त्याच्या उपायोजनातून अनुधावनाकूळ अधिक ऐस्ट्रीपी होते. समाज ही शैक्षणिक संशोधनाची प्रयोगशाळा असून तेहेप निष्कर्षाची पारंपार पडतावणी पदावी लागते.

कैस्टरच्या कोशात संशोधनाची व्याख्या आणी झाडे.

" Research is a careful or critical inquiry or examination (is) seeking facts or principles diligent investigation in order to ascertaining something.".... 5

ही तथात्वाचा त्यात सर्वांत एक घ्याड्या झाडे. सका बोळूने भौतिक इतरांक व तत्वांनी तर दुसऱ्या बाणूने शारीरिकात्र य तंत्र या दोघांनाही ती अयुक्त व त्वीकार्य आर्तो झाडे. थोडी व्यापकता कमी करून संशोधनाची व्याख्या आणी घेणी झाडे.

"Research is the manipulation of things concepts or symbols for the purpose of generalizing to extend correct or verify knowledge whether that knowledge aids construction of a theory or in practice of art. The mechanic or physician is a research worker onlywhen he attempts to generalize

about all automobiles or all patients of a given class.

(Encyclopaedig of social sciences Vol III) 6

ऑफर्सफर्ड कोशीत रिसर्च दी व्याख्या आहे आहे.

Studious inquiry usually critical and
exhaustive investigation of or experimentation having
for its aim, the revision of accepted conclusions
in the light of newly discovered facts. 7

याचाच अर्थ संशोधनाचे व्याख्या कोणत्यातरी संदर्भात
करण्याचा निरनिराळ्या लोकांचा प्रयत्न आहे. य.रा. दाते संपादित
इष्टाब्दकोशीत नवीन शोध लोकण्याचो फुला लासणी दौड्याती आहे
अर्थ दिले आहेत. आपल्याकडे हा इष्टाब्द कसा आला, हे ज.फा.प्रियोग-
करानी आपल्या स्था लेहात स्पष्ट ऐले आहे. तो लेह प्रिय जाणि आप्यु
या त्यांच्या ऑफर्सफर्ड्या गुंथात आला आहे.

संशोधनाबाबताच्या आणावीही फाँटी व्याख्या विधारात
ऐथातारख्या आहेत. प्रमुख इष्टाब्द कोशीमधील या व्याख्याची पाहाणी
करता अवेर असे दिलते झी, इत्तीव वा कैलानिक पददती व संशोधन
द्वात फूलना परतपरांसाठी अत्यंत घानिष्ठपणे निगडीत आलेल्या आहेत.
किंतु फाँट्या मते त्या समानार्थी आहेत.

7

Research involves more systematic of investigation
usually resulting from some sort of and record of
procedures and report of results or conclusions. 8

कोणताही वैविध्य असला तरी सामान्यतः संशोधनासंबंधीची
ही कल्पना तर्व सामान्यतः गृहीत धरावयास हरकत नाही. संशोधनाची
तर्कसामान्य पैदिशी -

संशोधन मुण्णे नवीन झान किंवा मार्गीटी मिळीपणे. तिथा
प्रामुख्याने पायाभूत मार्गीटी मध्यून उपयोग करणे व ही मार्गीटी किंवा
हे झान अत्यंत विश्वकानीय आटा साधनापात्रून मिळीपलेले असून. फिट्येक
पेळा स्थादे तत्व पण विवरणासाठी शोधून काढून ते जाधारात घेतलेले
असते.

संशोधनात जीतशाय पददत्तीर बिन्दूक व लूलेवर जाधारलेली
सूखम पाण्यांची अपेक्षित असते. इती घेतलेल्या प्रूळनाविष्यी किंवा वैविध्या-
विष्यी अगोदर किती काम झालेले जाहे, याची संशोधकाला दोरघ जाणीच
असावी लागते.

संशोधनात तर्क्ष्यूद्धका वस्तुनिष्ठता द्या गोष्टी अंती महत्वाच्या
जाहेल. मिळीपलेली पायाभूत मार्गीटी इावय तेवढ्या क्सोट्या लावून
पारडून घेतलेली असते.

संशोधनात गुणांचा वैविध्य कला मिळीपलेला मार्गीटीची किंवा
झानाची पुनरत्नेवटना केलेली असते, ते काम अंतश्शाय द्वारेने व सायथ्यणे

दृष्टवे लागते. त्यावर संशोधनापे बरेच मौलिकत्व झपेण्डून जतते.

३०४ प्रश्नावली -

व्याख्या -

१०६५४७ तमस्यांचा अभ्यास करण्यासाठी तंबंधीत घ्यकांना प्रश्न ऐव्यासल त्यांच्याकडून मार्गीती जमाकरावी लागते. उदाहरणार्थ - ग्राहकांची कपड्यांचिपयीची औभस्ती बदलत आते. त्यानुसार निरोन्नराच्या प्रकारच्या कापडांचिपयी मागणीही बदलत जाते. ही औभस्ती कळा प्रकारे बदलली आहे, कोणात्या दिलेने बदलली आहे, यापा अभ्यास करावयापा झाल्यास कांदी प्रश्न त्यार करून त्याची उत्तरे ग्राहकाकडून मिळवावी लागतात. त्यांना कोणात्या प्रकारचे कापड आवडते. ते का आपडते, कोणात्या इकारची कपडे आवतात, सुती, रेवॉन, नायलॉन, ट्रैर-कॉट कौरे यातीच्या कपड्याचा शुम ते कसा लावतात, कौरे प्रश्न ऐव्यारापे लागतील जाऊण झाला झानेक ग्राहकांनी दिलेल्या उत्तराचा शास्त्रज्ञूदक्ष अभ्यास करून कांदी निष्कर्ष काढता येतील. या प्रकारच्या अभ्यासाला बाणारपें संक्षेपांत आवडतात.

प्रश्नावलीची व्याख्या -

"१०६५४७ तमस्येपा अभ्यास करण्यासाठी तंबंधीताकडून त्या समस्येबाबत मार्गीती मिळीवण्याच्या हेतूने त्यार कोणाया प्रश्नांच्या मालिक्ये प्रश्नावली म्हणतात." ९

प्रश्नावली म्हणाऱ्ये संशोधनाने आपल्या समस्येच्या संदर्भात त्यार

केलेया व पिंशाईठ श्रमाने मांडलेया प्रश्नाची यादी झाले. प्रश्नावलीचा उपयोग कोणत्याही स्फा पिंशाईठ व्यक्तायाचा ऊर उद्योगाचा अभ्यास करण्याताठी करता येतो.

प्रश्नावली सामान्यतः पौष्टाने पाठीवली जात असल्यामुळे
देशाच्या कानाकोप-यात तसेच परदेशात झालेल्या घटकांकहूनही कमी
वेळात, कमी खर्चात जास्तीत जास्त माहिती मिळविता येते. त्यामुळे
प्रश्नावली वर्जन कर्गिरण करणे व त्यावर्जन मिळालेला माहितीचे प्रश्ने-
छण करणे सोपे होते. परंतु प्रश्नावली भरू परत संशोधकात पाठीक-
ण्याचे प्रमाण कमी झाले. संशोधकाने प्रश्नावली प्रत्येक (१० इतांत)
इतांतील भूगोल शिक्षकांना दिल्या परंतु प्रश्नावलीची उत्तरे भरू फक्त
२४ झाल्या त्यासाठी संशोधकांनी प्रश्नावली भरू १दियानंतर त्यांची
माहिती गुप्त ठेवली जाईल ज्ञे नमूद केल्यात हे प्रमाण पाढण्याची इतिहास
झाले.

प्रश्नावलीचे पुकार -

१) संरीचत प्रश्नावली -

यामध्ये संशोधक विषयातंषंकी हेतु, संशोधकांची व्याप्ती व गोली
अशा सर्व झंगाचा प्रियार करू कोणारे प्रश्न प्रियाराव्याचे कोणत्या श्रमाने
प्रियाराव्याचे नैक्षण्यीत करतो. त्यामध्ये पर्द्याची प्रश्नाची उत्तरे देतो.
उत्तरासाठीत झाली प्रश्नावली छापून घेतली जाते व पौष्टाने पाठीवली जाले.
याला बंदीस्त प्रश्न ज्ञे मृष्णातात. कांदी प्रश्नांची उत्तरे उत्तरादात्याकहून
अपेक्षाती जातात, त्याची उत्तरे फिली नसातात.

२) अंतर्वित प्रश्नाखणी -

ज्या उमस्थेषाबत फारसांनी नाहिली अपलब्ध नाही, निश्चयत प्रश्न
व पर्दीची उत्तरे केता येत नाहीत, झाडा वेळी वा प्रकाराचा अधोग
केता जातो. उत्तरकात्यापर अधिक जबाबदारी येते.

ज्ञा. प्रकारे तंश्टोधकाने "भूगोल अध्यापनातील प्रश्नाखणी
त्वार वेळी."

त्यामध्ये भूगोलाचे अध्यापन करो सुधारेण, त्यामध्ये कोणात्या क्रूटी
जाईत, याची प्रश्नाखणी त्यार वेळी झाडा उत्तर सोलापूर दाखळ्यातील
१० फारा निवडल्या व २४ इंतकांच्याक्षून ४५ प्रश्नांची उत्तरे मागेपेणी
व त्याचे अर्धांश्चिन्हन व पृथःकरण करो आहे.

(प्रबंधाच्या प्रकरण ४ मध्ये अधिक माहितीसाठी.)

३०५ निरीक्षण -

प्रश्नाखणी दुसऱ्यात निरीक्षणापासून होते व त्यावा ऊंतम निषिद्धी
निरीक्षण दाय आहे. एका अर्धने लहानपणापासून जापणा निरीक्षण
करीत जातो. निरीक्षणानेच लहान मुळाला निरीनराब्ध्या वर्तुलील ताम्य
व भेद यांपे जोपणन होते जाते. निरीक्षण इ इष्टव्ह निरुट (सम्यळ) +
इक्ष (= पदाणे) ज्ञा गाला आहे. मुळाने केवळ पदाणे मृष्णाखे निरीक्षण
नव्हे. निरीक्षणात पूर्णपिणे (तस्यक) पादाणे आहे. निरीक्षणात
जापल्याला नेमके काय हवे ते पदाणे ज्ञा अर्थ आहे. निरीक्षणात निवड

गोहे, व ती निवड गापल्या झापल्या हेहुवर अपेहंबून रात्ते. हेहु निवडा स्पष्ट तेवं निरीक्षण असूफ.

Observation या इंग्रजी शब्दाला निरीक्षण एवं प्रातिकाद दिला जातो. **observation** या शब्दाची व्याख्या और्कार्फ डिफरेनरीचे पुढील प्रमाणे दिली जाते.

त्याज्या -

"जंतरीति संबंध रैंपंथ कार्दिकारण संबंध जाणून घेण्यातोठी निरागीतील घटनांचो रद्या घडत जातांना काळ्यापूर्वक पाठणाचे म्हणाऱ्ये नरीक्षण होय." ... १०

पो. ठट्ठो. यंग ठंनी निरीक्षणापै स्पष्टीकरण पुढील प्रकारे केले गाहे.

"निरागीति घटना घडत जातांना त्या जाणापूर्वक व पद्धतेचीर पाठणे म्हणाऱ्ये, निरीक्षण. मानवी घ्यवहार सामाजिक वर्ळन फिंपारंतरूपी दो घटील घटनातील रैंपंथा तत्पांतील नरानिरात्या घटकांतील संबंध सम्पून घेणे एवं निरीक्षणावा हेहु जातो." ... ११

निरीक्षण त्रोचा जेनेक तंशांौधन प्रकल्पात उपयोग होतो. बालवाडीतील, प्राथमिक शास्त्रे घोणात्याही स्तरातील विद्यार्थ्यांच्या स्वाद्या प्रश्नाचा अन्याय करण्यात्याही विद्यार्थ्यांच्या अग्र प्राध्यापकांच्या कांदी विषेष प्रश्नांचा अभ्यास करण्यात्याही तंशांौधकाच्या गरणेनुलार व व्हॅपनेनुलार व अनुभवानुलार निरीक्षण त्रोचा चांगला उपयोग होवू शकतो.

परीक्षा व्याख्येपस्त असे स्पष्ट होते कीं, निरीक्षण त्रियांशील असते व त्या फैला हेतु आततो. निरीक्षणातूनच बहुतेक शांग आहेत. शांगणे वाचा झर्याचा मुळी स्खाद्या त्रिपिण्डिट हेतुने स्खादी गोट पाठणे. निरीक्षण ही त्रिया स्फा दृष्टीने जटील आहे. निरीक्षणात निरीक्षणीय वस्तु निरीक्षकाची अनुभवसम इंद्रिये व त्याची विवेकबुद्धी या तिन्हीचा समन्वय आतो.

निरीक्षणात हेतु आततो, हात मिळविण्यासे तर्फात चुने व त्याच प्रमाणे तर्फात पुणत हे असे साधन आहे. त्रिकात्माच्या प्रत्येक शांगेत निरीक्षणाच्या त्रिकात्माच्या उपयोग केला जातो. प्रत्येक शांगेच्या निरीक्षण पद्धती वेगाचा आहेत. कारण प्रत्येक शांगेच्या अभ्यासासे दृष्टीकोन वेगळे आहेत. हेतु वेगळे जाहेत. समाजासात्राचे हेतु वेगळे, मानसासात्राचे हेतु वेगळे जाहेत. मुळान स्फाच वस्तुवी केली निरीक्षणे वेगळी.

निरीक्षणाचे विविध प्रकार -

स्खाद्या समस्येपौ प्राधीनिक पाठ्यांती करण्याताठी तपासून पाठ्यावधाचे गृहीत कृत्य अधिक स्पष्टपणे निरीक्षणाताठी, अन्य पद्धतींचा उपयोग करून मिळविलेली मार्गदर्शी फिरवत त्रिपक्षनीय जाहेहे त्यातण्याताठी गृहीत कृत्याचा पद्धतांश पाठ्याताठी झाला अनेक हेतुनी निरीक्षण पद्धतींचा पापर केला जातो. अर्थात उद्देश्यानुसार निरीक्षणाच्या त्रिकात्मी धोडाफार बदल होणे स्पाभाविक आहे. विविध प्रकारचा प्रश्नांच्या अदाताठी निरीक्षणाचा जागज्ञात यशस्वी उपयोग होऊन तात्सा निरीक्षणाच्या त्रिकात्मा त्रिपक्षात होत नेला. निरीक्षण त्रिकात्मे पुढील प्रमाणे प्रकार करता येतात.

अनियंत्रित व नियंत्रित निरीक्षण -

अनियंत्रित निरीक्षणात घटनेवर किंवा घटनेत भाग घेणा-या
घटनावर व च्यवतींपर निरीक्षक कोणात्याही पुकारणी झंडे अथवा नियंत्रणे
होवीत नाही.

नियंत्रित निरीक्षण प्रयोगात्मेष्टि करता येते. सध्यागी व
असध्यागी निरीक्षण-सध्यागी निरीक्षणात तंशांघक घटनेत भाग घेत
आलो, तर असध्यागी निरीक्षणात तो भाग न घेता बाणूला राहून
तटस्थपणे घटनेचे निरीक्षण करतो.

तंरीचत व अंतरीचत निरीक्षण -

तंरीचत म्हणजे पिशिष्ट आराहत, योजना किंवा च्यूट.
ऐसा स्खाद्या घटनेपै कोणीपूर्वक तयार केलेल्या स्खाद्या पिशिष्ट
योजनेप्रमाणे पिशिष्ट द्युमाने, पिशिष्ट पद्धतीने पिशिष्ट तक्त्यानुसार
निरीक्षण कें जाते, तेव्हा त्यास तंरीचत निरीक्षण म्हणातात. या उलट
कोणातीही योजना न ठरीचिता कोणाताही द्युम न झुत्तरता केलेले
निरीक्षण अंतरीचित निरीक्षण म्हणातात.

झूकट व प्रकट निरीक्षण -

स्खाद्या घटनेत तध्यागी होताना दोन प्रकारे सध्यागी होता
येते. स्खाद्या गुप्तद्वेराप्रमाणे झूकट रितीने सध्यागी होता ऐसे
किंवा पूर्वक्लपनादेकून आपला उद्दृद्वेरा स्पष्ट करन प्रकट रितीने सध्यागी
होता येते.

संशोधकाने शिक्षकांचे निरीक्षण केले, ग्रामीण भागातील ४०

इत्तातील भूगोल अध्यापन करणा-या शिक्षकांदि अध्यापनातील निरीक्षण केले. त्यामध्ये अध्यापनाचा विषय व घटक अध्यापकांनी शैक्षणिक साधने पापरली का ? शिक्षक नकाशाचा पापर दरतात का ? शिक्षकांचे पर्तीन क्षे टोते.१२ घटक, जानंदी, उत्ताणी इत्यादि, का नियंत्रण क्षे टोते.१३ अध्यापेकाची तयारी क्षात्री टोती,१४ फलक खेळन को टोते.१५ अध्यापकांचा आवांज क्षात्र होता,१६ या विषयांवर गोष्टींचे निरीक्षण केले व त्याचे कर्त्तव्य क्रमांकरण केले. (आधिक मार्गांकी प्रबंधाच्या प्रकरण ४ मध्ये दिली जाई.)

३०६ मुलाखती =

अध्यात्मकाने भूगोल विषयाबद्धक जीधिक मार्गांकाताठी भूगोल तळांच्या मुलाखती घेतल्या त्या मध्ये भूगोल विषय शिक्षणारे प्राध्यापक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व ज्ञानवी भूगोल शिक्षक यांच्यावहून भूगोल विषयाची जीधिक मार्गांकी गिजीक्षी व चर्चा केले. त्यांना विषयारेल्या स्कूणा प्रश्नांची लंब्या २३ टोती व २३ तळांच्यावहून मार्गांकी गोळा केली व त्याच्छारे प्रकरण ४ मध्ये त्याचे पृथःकरण व अर्थनिर्धन केले जाई.

भूगोल तळांच्यावहून अध्यापन सुधारण्याचीवर्षी मार्गांकी गिजाती. भूगोल विषयामधील नकाशा व मठत्व तक्तीचे मठत्व इत्यादि बाबींचो यर्ह केली त्यानुतार अध्यापनामध्ये नकाशा दोचन व तक्ता याला आधिक मठत्व जाई, आंतर्यामध्ये भूगोल विषयात २ तांत्रिका जाईत, या फारप कमी जाईत, त्या ४ आव्यात झें मत तळांनी दिले. भूगोलाताठी स्पतंत्र वौलो झाली, झेंही तळांनी मत घेण्यात केले जाई. त्याच्युमाणे झालेच्या शैक्षणिक

सुधारणोमध्ये त्रिवृत्यांची संख्यात्मक पाढ ज्ञाली, पण गुणात्मक पाढ ज्ञाली नाही. त्याताठी झट्यापन सुधारणो ज्ञापशयक जाते. त्याताठी भूगोल झट्यापकांनी झट्यापनामध्ये झूळांचा वापर करावा, नकाशाचा वापर, दृक्षात्राच्या लाधनांचा वापर करावा, म्हणजे भूगोल झट्यापन सुधारेल.

जोण्या सुविरोद्धवत माणसात मुलाखत (interview) हा शाब्द परका नाही. झूळ मधून स्खादा राणकीय नेत्याचो, साईट्यांचो, विचारपंताचो, उद्घोषितीची, व्हाकाराची मुलाखत जापण ज्ञाकाशापाणाचर सेवतो तिंवा वर्तमानफक्तात पाचतो. स्खादा विशेषज्ञ तमस्थेषांबत मुलाखत घेणारा अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो व मुलाखत घेणारा या प्रश्नांची उत्तरे देतो. त्या प्रश्नोत्तरांतून त्या समस्थेषांबत मुलाखत देणार्याची मते व विचार जापणारेत समजात. आणकोण नोंदवीजाठी छी प्रत्येक सुविरोद्धवताला मुलाखतीच्या दिल्यातून जावे लागते. जर्जरार त्या जागेला पात्र जाहे की नाही हे मुलाखतीने ठराविले खाते. स्खादा पौलित जीविकारी गुह्याचा तमात करताना संबंधीतांना प्रश्न विचारतो लेण्डाही तो त्यांची मुलाखत घेत जातो. गुह्या व्हादा घडला, केंद्राघडला, कोणाळोणाचा संशाय घेण्यात जागा जाहे, त्यास पुरावा काय, त्या पुराच्यात ठोणावा कोठे ठिकातात, त्या व्हाटी दूर करता घेतोल याचा शोध तो जीविकारी या मुलाखतीतून घेत जातो.

जर्जरात्त्रात त्याच्युमाणे इतर कोणात्याही सामाजिक इत्त्रात "संशोधन करण्याताठी मुलाखत हे तट्टपंचानापे सक प्रभावी लाधन जाहे. परंतु दैनंदिन जीवनातील संभाषणा, चर्चा वार्दीविवाद यामध्ये होणारी प्रश्नोत्तरे व संशोधक घेतो त्या इत्त्रातीव मुलाखती दांमध्ये फरक केला पाऊळै. केवळ प्रश्नोत्तराच्या त्वरितातील लंपाद म्हणजे इत्त्रातीव

मुलाखत नाहे. इंग्रजीतील Interview या शब्दात मुलाखत ET प्रतिक्रिया किणा जातो. Inter = आंतर view = दृष्टी, म्हण॑ने मुलाखतीत मुलाखत देणारा व घेणारा यांच्यामध्ये पिपासांप॒ वोड्या फार प्रमाणात का होईना देखाणा घेपाणा ज्ञाते. पण सामाजिक शास्त्रात एक तथ्य संपर्कापै लंब म्हण॑न मुलाखत घेण्यामागे संशोधकाचा विशिष्ट देतू असतो." संशोधकाने २३ धूगोळ लोकांच्या धूगोळ पिपयादे प्र॒इन व्यवारे व त्यांप॒ मते जनमायिली. त्याच्य॒प्रमाणे संशोधक कुणाऱ्यो मुलाखत दयावयाची व व्हा प्र॒कारे दयावयाची हेही उरवैपतो. संशोधक घेतो तो मुलाखत व शामान्य घ्यवटारात घेतली जाणारी मुलाखत, जापणा करतो तो संपाद, पर्ची यात ज्ञा फरक आहे. पण तर्फ॒ मुलाखती संशोधक रक्तः घेतो ज्ञे नाही. कांदी पैदा ज्ञैक ठिकाणाच्या ज्ञैक लोकांच्या मुलाखती घेणे जाप॒वयक उरते. झट्ट पैदी संशोधक एक प्रश्नावली डॉगून घेतो व प्र॒तिविवितांशार्फत लंबंधितांच्या त्वा ज्ञाथारे मुलाखती घेतो. म्हण॑न जापणा प्रत्यक्ष मुलाखत घेणा-पांता मुलाखतकार व मुलाखत देणा-याता निवैदक असे म्हण॑न व मुलाखतीची व्याख्या करो.

मुलाखतीची व्याख्या -

"स्खावा प्रश्नाबाबत मार्गीदृशी विविधयाच्या देतूने संटकार्य देणा-पा व जाणाकार निवैदकाबरोबर मुलाखतकाराने व्हेळा लंयाद म्हण॑ने मुलाखत होय." १२

या व्याख्येनुतार शास्त्रीय मुलाखतीत खालील गुण जांतोत.

१) निवैदकाला प्रश्नाबाबत मार्गीदृशी ज्ञातावा.

- २) मार्गिती औमज्ञायाजोगी झतावी.
- ३) निषेदक संकार्य देणारा असाधा.
- ४) मुलाखत तंयादात्मक झसते."

मुलाखत क्षमी घेतली -

मुलाखतील गेल्यानंतर पृथम मुलाखतकाराने निषेदकात आपतो जोग्य कल्न दिली. तथाच प्रकारे कौलिंग्या प्राचार्यचि प्रमाण पत्र घेतले व ते दावीवले.

निषेदकाचे इंकासमाधान -

आपण निलेल्या मार्गितीचा झन्ख कोरुही आपल्या हिताला बांध घेईला झाला (रितीने) उपयोग केला जाणार नाही. आपले नांय झड ऐले जाणार नाही. आपलो परीक्षा घेण्याचा यात उद्देश्य नाही. हे मुलाखतीकाराने स्पष्ट केले.

या प्रकारे संशोधकाने प्राद्यापक मुठ्याद्यापक उपमुठ्याद्यापक झनुभवी भूगोल विषेदक यांची मुलाखत घेतली संशोधकाने २३ तकांची मुलाखत घेतली ये भूगोल औषधाची मार्गिती संकलीत केली.

संदर्भ

- १) ग. विप. मुंमोजकर संशोधन प्रादृती य संख्या ५ तत्र
प्रकाशक : मोरेश्वर पट्टके,
स्मृ. टड्डी. पट्टके जाणा कंनी,
महाराष्ट्र रोड, कोल्हापूर.
पृष्ठ ३४० क्रमांक - १९७
- २) ग. विप. मुंमोजकर संशोधन प्रादृती य संख्या ६ तत्र
प्रकाशक : मोरेश्वर पट्टके,
स्मृ. टड्डी. पट्टके जाणा कंनी,
महाराष्ट्र रोड, कोल्हापूर.
पृष्ठ ३४० क्रमांक - ८
- ३) ग. विप. मुंमोजकर संशोधन प्रादृती य संख्या ७ तत्र
प्रकाशक : मोरेश्वर पट्टके,
स्मृ. टड्डी. पट्टके जाणा कंनी,
महाराष्ट्र रोड, कोल्हापूर.
पृष्ठ ३४० क्रमांक - ८
- ४) Editor,
Shri Madhav Mordekar Maharashtra Educational
Journal, February, 1987 Page-18,
PUBLISHER: Shri.L.V.Wadkar,
Shri.Bhairavnath Vidyalay,Avsari,
Khurd, Tal.Ambegaon,
District PUNE 412 405

- ५) डॉ. हु. का. संत
संस्कौरिक प्राचीन प्रौद्योगिकी अंतरंग
प्रकाशक : प.भा.पुस्तकालय
पुणे विकार्यी गृह, प्रकाशनालय
१७८६, लक्ष्मीनाराय पेठ, पुणे - ४११०३०
टिक्कीयाघृतती छुले १९८८
पृष्ठ ५५० क ८.
- ६) डॉ. हु. का. संत.
संस्कौरिक प्राचीन प्रौद्योगिकी व अंतरंग
प्रकाशक : प.भा.पुस्तकालय
पुणे विकार्यी गृह, प्रकाशनालय
१७८६ लक्ष्मीनाराय पेठ, पुणे - ४११०३०
टिक्कीयाघृतती छुले - १९८८
पृष्ठ ५५० क - ९.
- ७) डॉ. हु. का. संत.
पृष्ठ ५५० क ९.
- ८) डॉ. हु. का. संत.
पृष्ठ ५५० क - ९.
- ९) ग. निव. कुमोजकर
संस्कौरिक प्राचीन व लेखाशास्त्र
प्रकाशक : मोरेशवर फडके
सम.चट्टी. फडके जाणा क्यनी
माटाच्कार रोड, कोल्हापूर.
पृष्ठ ५५० क १७३.

- १०) ग. विव. कुम्होज़कर
तंत्रोधन पट्टदती व संचयाशास्त्र
प्रकाशक : मोरेश्वर फॉके
सम. घटी. फॉके जाणा क्षेत्री
माटाच्छार रोड, कोल्हापूर.
पृष्ठ ४३६.
- ११) ग. विव. कुम्होज़कर.
पृष्ठ ४३६.
- १२) ग. विव. कुम्होज़कर.
तंत्रोधन पट्टदती व संचयाशास्त्र
प्रकाशक : मोरेश्वर फॉके
सम. घटी. फॉके जाणा क्षेत्री
माटाच्छार रोड, कोल्हापूर.
पृष्ठ ४४६